



# PIRAMAL ENTERPRISES LIMITED

CIN: L24110MH1947PLC005719

Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla West, Mumbai 400070  
Tel No.: 022-3820 3000/4000; Fax No.: 022-38023384; Email Id: complianceofficer.pel@piramal.com; Website: www.piramal.com

## EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND YEAR ENDED MARCH 31, 2021

(₹ In crores)

Sr. No.	Particulars	Three months ended 31/03/2021	Three months ended 31/12/2020	Corresponding three months ended 31/03/2020	Year to date figures for current year ended 31/03/2021	Previous year ended 31/03/2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Revenue from operations from continuing operations	3,401.56	3,166.61	3,341.00	12,809.56	13,068.28
2	Net Profit/ (Loss) from continuing operations for the period (before Tax, Exceptional Items and share of net profit of associates and joint ventures)	880.52	833.81	(1,296.22)	3,058.48	917.56
3	Net Profit/ (Loss) from continuing operations for the period before tax and share of net profit of associates and joint ventures (after Exceptional Items)	880.52	853.18	(1,296.22)	3,117.34	917.56
4	Net Profit / (Loss) from continuing operations for the period after tax and share of profit / (loss) of associates (after Exceptional Items)	(510.39)	799.39	(2,360.98)	1,412.86	(553.31)
5	Net Profit / (Loss) from discontinuing operations for the period after tax	-	-	658.30	-	574.45
6	Net Profit/ (Loss) from continuing and discontinuing operations for the period / year	(510.39)	799.39	(1,702.59)	1,412.86	21.14
7	Total Comprehensive Income / (Loss) from continuing and discontinuing operations for the period/ year [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(328.85)	909.18	(1,665.65)	1,799.71	(932.14)
8	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2/- each)	45.11	45.11	45.11	45.11	45.11
9	Earnings Per Share for continuing operations (Face value of ₹ 2/- each) (not Annualised)					
1. Basic:	(24.09)	32.88	(102.46)	56.19	(26.25)	
2. Diluted:	(24.09)	32.59	(102.46)	55.88	(26.25)	
10	Earnings Per Share for discontinuing operations (Face value of ₹ 2/- each) (not Annualised)					
1. Basic:	-	-	28.60	-	27.39	
2. Diluted:	-	-	28.60	-	27.39	
11	Earnings Per Share for continuing and discontinuing operations (Face value of ₹ 2/- each) (not Annualised)					
1. Basic:	(24.09)	32.88	(73.88)	56.19	1.14	
2. Diluted:	(24.09)	32.59	(73.88)	55.88	1.14	

**Notes:**

1. Additional Information of the Company on stand-alone basis is as follows:

(₹ In crores)

Sr. No.	Particulars	Three months ended 31/03/2021	Three months ended 31/12/2020	Corresponding three months ended 31/03/2020	Year to date figures for current year ended 31/03/2021	Previous year ended 31/03/2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from continuing operations	516.63	566.93	566.31	1,820.48	2,678.01
2.	Total Income from discontinuing operations	-	-	708.48	1,157.19	2,240.24
3.	Profit / (Loss) before tax from continuing operations	129.22	(168.04)	(237.29)	(69.20)	276.64
4.	Profit / (Loss) before tax from discontinuing operations	-	-	118.85	188.68	264.20
5.	Profit / (Loss) after tax from continuing operations	78.71	(164.66)	(604.98)	(120.22)	(114.76)
6.	Profit / (Loss) after tax from discontinuing operations	-	-	120.70	160.12	250.51

2. The following additional information is presented to disclose the effect on net profit/ (loss) from continuing operations after tax and share of net profits of associates and joint ventures, Basic and Diluted EPS, without the effect of tax adjustment of prior year:

(₹ In crores)

	Three months ended 31/03/2021	Corresponding Three months ended 31/03/2020	Year to date figures for current year ended 31/03/2021	Previous year ended 31/03/2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Profit/ (Loss) from continuing operations after tax and share of profit of associates and joint ventures attributable to owners of Piramal Enterprises Limited:				
As reported in the consolidated financial results	(571.21)	(2,360.98)	1,332.34	(553.31)
Add: Impact of Tax adjustment of prior years	1,258.29	1,757.59	1,258.29	1,757.59
Adjusted Profit from continuing operations after tax and share of profit of associates and joint ventures	687.08	(803.39)	2,590.63	1,204.28
Basic EPS for the period (₹)				
As reported in the consolidated financial results	(24.09)	(102.46)	56.19	(26.25)
Add: Impact of tax adjustment of prior years	53.06	76.27	53.06	83.39
Adjusted Basic EPS	28.97	(26.19)	108.25	57.14
Diluted EPS for the period (₹)				
As reported in the consolidated financial results	(24.09)	(102.46)	55.68	(26.25)
Add: Impact of tax adjustment of prior years	52.81	76.27	52.59	83.15
Adjusted Diluted EPS	28.72	(26.19)	108.27	56.90

3. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the three months and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the three months and year ended March 31, 2021 are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.piramal.com](http://www.piramal.com)).

For Piramal Enterprises Limited

Ajay G. Piramal  
Chairman

